

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन २०१६-१७ मध्ये राबविण्यासाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: विधयो-१५१६/प्र.क्र.२४०/४ अे

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: ३० जुलै, २०१६

वाचा

- १) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पत्र क्र. विधयो२०१६/प्र.क्र.१८७/विधयो, दिनांक ५ मार्च, २०१६
- २) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं-२०१६/प्र.क्र.८९/अर्थ-३, दिनांक २० एप्रिल, २०१६

प्रस्तावना :

दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्र्य रेषेवर आणण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कृषि विभागामार्फत विशेष घटक योजनेअंतर्गत १९८२ पासून राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण औजारे / शेतीची सुधारित औजारे, बैलगाडी, बैलजोडी / रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहिर दुरुस्ती, पाईपलाईन, पंपसेट, ताडपत्री, नवीन विहिर, परसबाग, तुषार/टिबक सिंचन योजना, शेततळे इत्यादि बाबींवर अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. सन २०१६-१७ मध्ये सदर योजना राज्यात राबविण्यासाठी रु.१९६३४ लाख ३१ हजार एवढी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फलोत्पादन व इतर पिकांसाठी तुषार व टिबक सिंचन योजना राबविण्यासाठी, यवतमाळ जिल्ह्यासाठी रु.५ लाख अशी एकूण रु.१९६३९ लाख ३१ हजार एवढी तरतूद केली आहे

वित्त विभागाच्या संदर्भाधीन अ.क्र.२ येथील दिनांक २० एप्रिल, २०१६ च्या परिपत्रकान्वये सन २०१६-१७ या वर्षातील सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक योजनेच्या तरतुदी १०० टक्के वितरीत करण्यास अनुमती दिलेली आहे. त्यानुसार सन २०१६-१७ या वर्षात अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना राबविण्यासाठी रु. १९६३९.३१ लक्ष (रुपये एकशे शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख एकतीस हजार फक्त) एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना सन २०१६-१७ या वर्षात राबविण्यासाठी रु. १९६३४.३१ लक्ष (रुपये एकशे शहाण्णव कोटी चौतीस लाख एकतीस हजार फक्त)

व यवतमाळ जिल्हयात फलोत्पादन व इतर पिकासाठी तुषार व ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी रु.५.०० लाख (रु.पाच लाख फक्त) अशा एकूण रु.१९६३९.३१ लक्ष (रुपये एकशे शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख एकतीस हजार फक्त) एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास शासनाची प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

२. या योजनेवरील खर्च सन २०१६-१७ करिता खालील लेखाशीर्षातर्गत मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

लेखाशीर्ष:-

१) मागणी क्रमांक डी-३

२४०१ पीक संवर्धन

८०० इतर खर्च

८०० (दोन) पंचवार्षिक योजना

राज्य योजनांतर्गत योजना, विशेष घटक योजना

(००)(०३) दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत

शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

(२४०१ १११४) ३३, अर्थसहाय्य (१९६३४.३१ लक्ष)

२) मागणी क्रमांक डी-३

२४०१ पीक संवर्धन

८०० इतर खर्च

८०० (२) पंचवार्षिक योजना

राज्य योजनांतर्गत योजना, विशेष घटक योजना

(०३)(०८) विशेष घटक योजना तुषार ठिबक जलसिंचन उभारण्यासाठी अर्थसहाय्य

(२४०१३२७१) ३३, अर्थसहाय्य (रु.५.०० लक्ष)

३. या योजनेंतर्गत परिशिष्ट १ मध्ये नमूद घटक १००% अनुदानावर त्यापुढे दिलेल्या अनुदानाच्या मर्यादेत राबविण्यात यावेत. जिल्हा निहाय अनुदानाचा तपशील परिशिष्ट २ मध्ये दिलेला आहे.

४. सदर योजनेची अंमलबजावणी करताना परिशिष्ट ३ मधील मार्गदर्शक सूचनांचे व परिशिष्ट ४ मधील कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

५. सदर योजनेंतर्गत नविन विहिर, जमिन सुधारणा, निविष्टा पुरवठा, पिक संरक्षण औजारे / शेतीची सुधारित औजारे, बैलगाडी, बैलजोडी / रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहिर दुरुस्ती, पाईप लाईन, पंपसंच, शेततळे, परसबाग, ठिबक / तुषार सिंचन संच, ताडपत्री अशा एकूण १४ घटकांचा समावेश असून त्याकरिता बाबनिहाय अनुदान परिशिष्ट (एक) नुसार अनुज्ञेय राहणार आहे. परिशिष्ट (दोन) मध्ये नमूद जिल्हानिहाय निधीच्या मर्यादेत त्या त्या जिल्हायात कार्यक्रम राबविण्यात यावा. सदर योजना राबविताना परिशिष्ट (तीन) मधील कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

६. जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहेत, त्यांचेसाठी प्रतीलाभार्थी अनुदानाची कमाल मर्यादा रु.७०,००० ते रु.१,००,००० राहिल व जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत, त्यांचेसाठी अनुदानाची कमाल मर्यादा रु.५०,००० (रुपये पन्नास हजार फक्त) राहिल. नवीन

विहिर या घटकासाठी कमाल मर्यादा रु.१,००,००० असली तरी विहिर खोदाईसाठी खर्च कमी झाल्यास खर्चाच्या मर्यादे इतकेच अनुदान देय राहिल.

७. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्गमित कराव्यात.

८. या योजनेचे मुल्यमापन त्रयस्थ यंत्रणेकडून करून घ्यावे.

९. लाभार्थी निवडताना दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी व महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात यावे. असे लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर पात्र लाभार्थींची निवड करण्यात यावी.

१०. या योजनेतर्गत घेतलेल्या कार्यक्रमाची व लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, तहसिल व जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात लावण्यात यावी, तसेच इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात यावी.

११. सदर योजना सन २०१६-१७ या वर्षामध्ये राबविण्यासाठी रु. १९६३९.३१ लाख (रुपये एकशे शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख एकतीस हजार फक्त) खर्च करण्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे व आयुक्तालय स्तरावर सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून या निधीचे जिल्हानिहाय वितरण करण्यास त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सदर प्रयोजनार्थ विभागीय कृषि सह संचालक स्तरावर विभागीय कृषि सह संचालक कार्यालयातील लेखाधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा कृषि विकास अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. या योजनेचा खर्च मासिक निधी विवरणपत्राच्या मर्यादेत होईल याची दक्षता कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी.

१२. सदर योजनेसाठी उपलब्ध करून दिलेला निधी योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून खर्च होईल व त्याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला विहित मुदतीत सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे, सदर योजनेतर्गत लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा फलनिष्पत्ती अहवाल प्रत्येक जिल्ह्याकडून प्राप्त करून त्यांचे कृषि आयुक्तालय स्तरावर संकलन करावे. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणाच्या प्रस्तावासोबत सदर फलनिष्पत्ती अहवाल शासनास सादर करावा. सदर योजना राबविताना गरजू लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येत आहे, याची खातरजमा करावी.

१३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.८९/२००१/वित्तीय सुधारणा, दिनांक २० एप्रिल, २०१६ च्या शासन परिपत्रकामधील अटीच्या पालनेच्या अधीन राहून व मा.अपर मुख्य सचिव (कृषि) यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८०११३०४४९४००१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उ.म.मदन)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (कृषि) , कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, पुणे (१० प्रतीसह)
३. सर्व विभागीय आयुक्त,
४. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
५. सर्व संचालक/सहसंचालक, कृषि आयुक्तालय, पुणे
६. सर्व विभागीय कृषि सह संचालक
७. अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती,
८. सर्व आदिवासी विकास उपआयुक्त,
९. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास मंडळ,
१०. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व आदिवासी उप आयुक्त,
११. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
१२. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला,
१५. सर्व कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद
१६. महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
१७. महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर
१८. महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई /नागपूर
१९. सर्व सहसचिव/उपसचिव/अवरसचिव/कार्यासन अधिकारी, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२०. ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई-३२
२१. वित्त विभाग व्यय १/अर्थसंकल्प १३, मंत्रालय, मुंबई-३२
२२. नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई-३२,
२३. आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२४. मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२५. मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२६. निवड नस्ती.

शासन निर्णय क्र.विघयो-१५१६/प्र.क्र.२४०/४अ, दिनांक ३० जुलै, २०१६ चे

परिशिष्ट-एक

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांना शेतीसाठी
अर्थसहाय्य देण्याची योजना

अ. क्र	बाब	अनुदानाची टक्केवारी	अनुदान मर्यादा रुपये
१	जमीन सुधारणा (१ हेक्टर मर्यादेत)	१००	मृद संधारण निकषानुसार रु.४०,०००/-
२	प्रात्यक्षिकासाठी निविष्ठा वाटप (१ हेक्टर मर्यादेत)	१००	रु.५०००/-च्या मर्यादेत
३	पीक संरक्षण/शेतीची सुधारित अवजारे	१००	रु.१०,०००/- च्या मर्यादेत
४	बैलजोडी/ रेडेजोडी	१००	रु. ३०,०००/- च्या मर्यादेत
५	बैलगाडी	१००	रु. १५,०००/-च्या मर्यादेत
६	जुनी विहिर दुरुस्ती	१००	रु.३०,०००/- च्या मर्यादेत
७	इनवेल बोअरिंग	१००	रु.२०,०००/- च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
८	पाईप लाईन	१००	३०० मीटरपर्यंत नाबार्डच्या निकषानुसार २०,०००/- च्या मर्यादेत
९	पंपसंच	१००	रु.२०,०००/- च्या मर्यादेत
१०	नवीन विहीर	१००	रु. ७०,०००/- ते रु.१,००,०००/- च्या मर्यादेत रोहयो अंतर्गत जवाहर योजने नुसार
११	शेततळे	१००	रु.३५,०००/- मृदसंधारण निकषानुसार
१२	परसबाग कार्यक्रम (फ्रलोत्पादन विभागाच्या निकषानुसार)	१००	रु.२००/- प्रती लाभार्थी
१३	तुषार/ टिबक सिंचनसंच पुरवठा	१००	रु. २५,०००/- प्रती हेक्टर च्या मर्यादेत
१४	ताडपत्री	१००	रु.१०,०००/- प्रती लाभार्थीच्या मर्यादेत

**शासन निर्णय क्र. विधयो - १५१५/प्र.क्र. ११५/४ अ, दि. ३० जुलै, २०१६ चे
परिशिष्ट (दोन)**

**अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांना कृषि विकासासाठी
अर्थसहाय्य देण्याची योजना सन २०१६-१७ अंतर्गत जिल्हानिहाय वितरण विवरणपत्र**

(रुपये लाखात)

अ.क्र.	जिल्हा	निधी	अ.क्र.	जिल्हा	निधी
१.	ठाणे	२०.००	२६.	गडचिरोली	२७०.०१
२.	पालघर	५.००	२७.	औरंगाबाद	१५००.००
३.	रायगड	१४४.००	२८.	जालना	७२६.००
४.	रत्नागिरी	१७२.१२	२९.	बीड	७४६.०९
५.	सिंधुदुर्ग	८७.८०	३०.	परभणी	५००.००
६.	नाशिक	२००	३१.	हिंगोली	४९०.००
७.	धुळे	२२१.३०	३२.	नांदेड	२६६२.००
८.	नंदुरबार	६०.००	३३.	उस्मानाबाद	३४५.००
९.	जळगाव	३५०.००	३४.	लातूर	५५०.००
१०.	अहमदनगर	६६५.००			
११.	पुणे	२००.००			
१२.	सातारा	३९९.३०			
१३.	सांगली	३५०.००			
१४.	सोलापूर	८००.००			
१५.	कोल्हापूर	१०००.००			
१६.	बुलढाणा	१२३९.१६			
१७.	अकोला	६००.००			
१८.	वाशिम	८५०.००			
१९.	अमरावती	१०४६.००			
२०.	यवतमाळ	७५१.६६			
२१.	नागपूर	५३२.४०			
२२.	वर्धा	५९८.९५			
२३.	भंडारा	३३०.००			
२४.	गोंदिया	४४०.००			
२५.	चंद्रपूर	८४२.१२			

शासन निर्णय क्र.विद्ययो-१५१६/प्र.क्र.२४०/४अ, दिनांक ३० जुलै, २०१६ चे
परिशिष्ट-तीन

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांना शेतीसाठी
अर्थसहाय्य देण्याची योजना

१. जमीन सुधारणा:-

जमीन सुधारणा करण्यासाठी रु.४०,०००/- च्या मर्यादेत एक हेक्टरपर्यंत १०० टक्के अनुदान किंवा ग्राम विकास व जल संधारण विभागाने निश्चित केलेल्या निकषानुसार १०० टक्के अनुदान देय राहिल. या बाबी अंतर्गत नवीन भात खाचरे, कर्पाटमेंट बंडींग, समतळ चर इ. या घटकाला लाभ देता येईल. लाभार्थ्यांच्या गरजेनुसार घटक निश्चित करून लाभ देण्यांत यावा.

मृद संधारण विषयक खर्चाचे मापदंड त्या विभागाच्या मान्य असलेल्या मापदंडानुसार राहतील. मृद संधारण विभागाच्या वरील बाबींच्या खर्चाच्या मापदंडामध्ये वेळोवेळी जे बदल करण्यांत येतील ते योजनांकरिता लागू राहतील. जमीन सुधारणा या बाबीकरिता रु.४०,०००/- पेक्षा जादा येणारा खर्च लाभार्थ्यांने स्वतः सोसावयाचा आहे.

२. प्रात्यक्षिकांसाठी निविष्ठा पुरवठा:-

निविष्ठा पुरवठ्याकरिता रक्कम रु.५०००/- पर्यंत १०० टक्के अनुदान उपलब्ध राहिल. या बाबींमध्ये शेतकऱ्यांना फक्त बियाणे खते व पीक संरक्षण औषधी यांचा पुरवठा करण्यात यावा.

निविष्ठांचा पुरवठा करतांना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून त्या भागात होणाऱ्या प्रचलित पिकांच्या बियाण्याचे संकरीत / सुधारित / अधिक उत्पादन देणारे वाण यांचा पुरवठा करावयाचा आहे. पिक उत्पादन आराखड्याप्रमाणे निविष्ठा वाटपाचा आराखडा तयार करण्यात यावा व त्याप्रमाणे निविष्ठांचा पुरवठा खरीप हंगामापूर्वी करण्यात यावा.

जैविक औषधे / रासायनिक खते खरेदी प्रक्रियेकरिता राज्यस्तरावरील दर निश्चिती समितीचे दरानुसार तसेच मा. संचालक (नि. व गु.नि.) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. रासायनिक खतांची खरेदी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत करणेत यावी. बियाणांची खरेदी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ / कृषि विद्यापीठे यांचेकडून करण्यात यावी. निविष्ठांचा पुरवठा हंगामापूर्वी वेळेत करणेत यावा. निविष्ठा पुरवठा हा एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत करण्यांत यावा. या घटकाचा लाभ खरीप / रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात अथवा एकाच हंगामात देता येईल मात्र या बाबीकरिता कमाल मर्यादेपेक्षा अधिकचे अनुदान देय राहणार नाही. खरेदी संदर्भात राज्य पातळीवरील दरनिश्चिती समिती व कृषि संचालक (गुणवत्ता नियंत्रण) यांनी दिलेल्या सूचनेनुसार खरेदी करण्यात यावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती देवून एकात्मिक किड व्यवस्थापनेसाठी प्रवृत्त करण्यात यावे.

३. पिक संरक्षण / शेतीची सुधारित अवजारे:-

या बाबी अंतर्गत शेतीची सुधारित अवजारे यांचा शासन मान्य दराने व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात यावा. यासाठी अनुदान रक्कम रुपये १०,०००/- पर्यंत १००% अनुदानावर देय राहिल.

विविध योजनांच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना या बाबींवर लाभ देतांना शेतकऱ्यांस कोणत्या अवजारांची गरज आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्या गरजेनुसारच अवजारांचा पुरवठा करण्यात यावा. या औजारांची खरेदी शासनाने तसेच संचालक (नि. व गु. नि.) यांच्या मार्गदर्शक सूचना या बाबत निर्गमित केलेले शासन निर्णय / मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात यावी.

४. बैलजोडी / रेडेजोडी:-

बैलजोडी / रेडेजोडी करिता रु.३०,०००/- मर्यादेत १०० टक्के अनुदान उपलब्ध राहिल. बैलजोडी / रेडेजोडी यांचा पुरवठा लाभार्थ्यांना गरजेनुरूप करावा. बैलजोडीची खरेदी नियमित जनावरांच्या बाजारात लाभार्थ्यांच्या संमतीनुसार, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो), जिल्हा परिषद व कृषि अधिकारी (विघयो) यांच्या उपस्थितीत करावी. बैलजोडी सुट्ट व शेती कामात योग्य असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून प्रमाणपत्र घेण्यांत यावे. खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर बैलजोडीचा विमा उतरविण्यात यावा व निशाणी म्हणून टॅटुईंग करून (गोंदवून) घ्यावे. तसेच लाभार्थ्यांचा बैलजोडी समवेत पोस्टकार्ड साईजचा फोटो काढावा व सदर फोटो संबंधित अधिकार्यांकडे तपासणीचे वेळेस उपलब्ध करून द्यावेत. ज्या लाभार्थ्यांकडे सद्यःस्थितीत बैलजोडी आहे अशा लाभार्थ्यांना बैलजोडी / रेडेजोडीचा लाभ देऊ नये. बैल जोडी / रेडे जोडी खरेदी प्रक्रिया नियमित स्थानिक जनावरांच्या बाजारात लाभार्थ्यांच्या संमतीनुसार पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो), जिल्हा परिषद व तालुका पातळीवर, कृषि अधिकारी (विघयो), तालुका पंचायत समिती यांच्या उपस्थितीत करण्यात यावी. याबाबतची सविस्तर सूचना संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्गमित कराव्यात.

५. बैलगाडी:-

बैलगाडीच्या प्रचलित किंमतीच्या १०० टक्के जास्तीत जास्त रु.१५,०००/- मर्यादेत राहिल. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज रुपाने पुरविण्यात यावी अथवा लाभार्थ्यांना स्वतः उभारावी. बैलगाडीची खरेदी कृषि विभागाचे दर निश्चिती समितीने मान्यता दिलेल्या दराने व शासनाच्या सूचनांनुसार व कृषि संचालक (नि व गु.नि.) यांच्या परिपत्रकानुसार करण्यात यावी. बैलगाडीचा पुरवठा केल्यानंतर बैलगाडीवर दर्शनी भागावर आदिवासी उपयोजना या योजनेतर्गत पुरवठा व पुरवठा केल्याचे वर्ष असे ३X२ इंच आकाराचे पत्र्याचे लेबल लावावे अथवा लकूड असलेल्या भागावर कोरून घ्यावे.

६. जुनी विहिर दुरुस्ती:-

या बाबी अंतर्गत नाबार्डने निर्धारित केलेल्या निकषांच्या आधारे १०० टक्के म्हणजेच रु ३००००/- अनुदान देय राहिल. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांने कर्जरुपाने अथवा स्वतः उभी करावयाची आहे. लाभार्थ्यांकडे असलेल्या जुन्या विहिरींची कामे करतांना अंदाजपत्रक तयार करून उप अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेण्यांत यावी. जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) पंचायत समिती यांनी झालेल्या कामाच्या मोजमापानुसार खर्चाचे प्रमाणात अनुदानाचा लाभ देण्यात यावा. या बाबीकरीता नाबार्ड कडून याबाबतच्या निकषात वेळोवेळी जे बदल करण्यांत येतील ते बदल या योजने करीता लागू राहतील.

७. इनवेल बोअरींग:-

या बाबीचा लाभ १०० टक्के अनुदानावर नाबार्डने निर्धारित केलेल्या खर्चाच्या प्रमाणकाप्रमाणे रु २०,०००/- देय राहिल. इनवेल बोअरींगचे काम करतांना खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून त्यास उप

अभियंत्याची तांत्रिक मान्यता घेण्यांत यावी. कृषि अधिकारी (विघयो) यांनी झालेल्या कामाची मोजमापे घेऊन अनुदानाचा लाभ देणेत यावा.

नाबार्डचे प्रचलित नियमानुसार या बाबीकरीता खर्चाची प्रमाणके रु. २००/- प्रतिमीटर व रु. ५००/- दोन मीटर केसींग पाईप करीता आहेत. नाबार्ड कडुन याबाबतच्या निकषामध्ये वेळोवेळी करण्यांत येणा-या सुधारणा या योजनेकरीता लागू राहतील. इनवेल बोअरिंग कोणत्या पध्दतीने घ्यावे, याबाबतचा निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात यावा. लाभार्थीची जुनी विहिर अथवा इनवेल बोअरिंग या बाबीपैकी त्यांच्या मागणीनुसार एकाच बाबीचा लाभ देण्यात येईल.

८. पाईप लाईन:-

या बाबी अंतर्गत लाभार्थीस जास्तीत जास्त ३०० मीटर पर्यंत लाभ देता येईल. यासाठी नाबार्डने निर्धारित केलेल्या खर्चाच्या प्रमाणकाच्या १०० टक्के अनुदान देय राहिल. या करीता रु.२००००/- च्या मर्यादेत अनुदान उपलब्ध राहिल शेतक-यांना योग्य गुणवत्तेचे पाईप उपलब्ध व्हावेत म्हणुन आयएसआय मार्क असलेल्याच पाईपची खरेदी करण्यांत येईल. यामध्ये पाईप लाईनची प्रत्यक्ष किंमत किंवा रु.२०,०००/- यापैकी जे कमी असेल तेवढेच अनुदान देय राहिल.

९. पंपसंच:-

“विद्युत पंपसंच तसेच ऑईल इंजिन करीता रक्कम रु.२०,०००/- च्या मर्यादेत अनुदान उपलब्ध राहिल. सदर निकषांप्रमाणे १००% अनुदान देय राहिल. या बाबी अंतर्गत विद्युत पंपसंच त्याचप्रमाणे ऑईल इंजिन यांचा लाभ देता येईल. यामध्ये पंपसंचाची प्रत्यक्ष किंमत किंवा रु.२०,०००/- यापैकी जे कमी असेल तेवढेच अनुदान देय राहिल.”

१०. नवीन विहीर:-

या घटकासाठी लाभार्थीस रु ७०,०००/- ते रु १०००००/- अनुदान देय राहिल
या योजनेअंतर्गत जे लाभार्थी नवीन विहीर या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदानाची कमाल मर्यादा रुपये १,००,०००/- इतकी राहिल व जे लाभार्थी नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणार नाही त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा रु ५०,०००/- राहिल. नवीन विहिर या घटकासाठी अनुदानाची मर्यादा रु.१,००,०००/- असली तरी विहिर खोदाईसाठी प्रत्यक्ष खर्च कमी झाल्यास खर्चाच्या मर्यादे इतकेच अनुदान त्याला देय असेल. लाभार्थीस अनुदान देताना भूस्तरीय रचना व अंदाज पत्रकातील घटकानुसार झालेल्या प्रत्यक्ष कामाचे मोजमापानुसार अनुदान अदा करावे.

११. शेततळे:-

मृद व जलसंधारण विभागाच्या निकषानुसार रोजगार हमी योजनेच्या मापदंडानुसार रुपये ३५,०००/- पर्यंत १०० टक्के अनुदान देय राहिल.

१२. परसबाग:-

शेतक-यांना परसबागेसाठी प्रति लाभार्थी रुपये २००/- प्रमाणे अनुदान देय राहिल. यामध्ये भाजीपाल्याची पिके उदा.टोमॅटो, कांदा,वांगी,भेडी इत्यादी समावेश राहिल.

१३. तुषार / ठिबक:-

फलोत्पादन विभागाच्या तुषार व ठिबक सिंचन कार्यक्रमानुसार शेतक-यांना सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी तुषार ठिबक संचाचा पुरवठा १०० टक्के प्रमाणात रु.२५०००/- प्रती हेक्टर अनुदान देय

राहिल. संचाची खरेदी कृषि विभागाच्या मान्यता प्राप्त उत्पादकांकडून करावी व दर्जा आयएसआय प्रमाणीत असावा. संचाची तपासणी कृषि अधिकाऱ्यांनी (विधयो) केल्यावर अनुदान देय राहिल. तुषार व ठिबक सिंचन संच पुरवठा फलोत्पादन विभागाच्या प्रती हेक्टर तांत्रिक व आर्थिक निकषांच्या आधारावर करण्यात यावी. तथापि अनुदान मर्यादा १०० टक्के राहिल.

अनुदानाची द्विरुक्ती :-

या योजने अंतर्गत वरील १३ बाबीसाठी अनुदान देण्यात येते. तसेच इतर योजनामधुनही अनुदान देण्याची तरतुद आहे. तेव्हा लाभार्थीस एकच बाब / घटकासाठी दोन योजने मधुन अनुदान मिळणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

शासन निर्णय क्र.विघयो -१५१६/प्र.क्र.२४०/४अ, दिनांक ३० जुलै, २०१६ चे

परिशिष्ट- चार

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांना शेतीसाठी
अर्थसहाय्य देण्याची योजना.

(एक) योजनेचे उद्दिष्ट

दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांची
आर्थिक उन्नती करणे.

(दोन) लक्षित लाभार्थी

या योजनेमध्ये अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांची निवड करताना खालील निकष
राहतील.

१.जमीन धारणा:-

ज्या शेतकऱ्यांजवळ त्यांच्या स्वतःच्या नावे ६ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन अशा
शेतकऱ्यांची निवड करावी . जमीन धारणेचा दाखला ७/१२ , ८ अ मध्ये घेण्यात यावा.

२.जातीबाबतचा दाखला:-

लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पहिजे. दारिद्र्य रेषेखालील
(बीपीएल) यादीमध्ये ज्या अनुसूचित जाती / नवबौध्द जमातीच्या व्यक्तीचे नाव असेल त्याला ग्रामसेवक
/ तलाठी/ गटविकास अधिकारी यांच्या सहीचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. याच धर्तीवर अनुसूचित
जाती उप योजनेतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी ज्या योजना असतील त्या
योजनेकरीता समाजकल्याण विभागातील दिनांक ७ जानेवारी १९९७ च्या परिपत्रकातील सुचनांप्रमाणे
पुन्हा तहसिलदार यांच्या सहीचा जातीचा दाखला आणणे आवश्यक राहणार नाही. दारिद्र्य रेषेखालील
(बीपीएल) यादीमध्ये नाव नसेल तर लाभार्थीनी संबधी प्रस्तूत योजनेतर्गत लाभार्थी निवडीच्या सविस्तर
सूचना खालील प्रमाणे आहेत.

३.उत्पन्नाचा दाखला:-

ज्या लाभार्थी शेतकऱ्याचे सर्वमार्गांनी मिळणारे वार्षिक उत्तन्न रुपये ५०,०००/- पर्यंत आहे
अशा शेतकऱ्यांना तहसिलदार यांचे कडुन उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक राहिल.

४. लाभार्थीची निवड करतांना खालील प्राधान्य क्रमाने करणे अनिर्वाय राहिल:-

अ) ६.०० हेक्टर मर्यादेपर्यंतचे दारिद्र्य रेषेखालील शेतकरी प्रथम प्राधान्य

ब) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी उपलब्ध होत नाही अशा वेळी जमिनधारणा खालीलप्रमाणे आहे
असे लाभार्थी -

१) २.०० हे . पर्यंत प्रथम प्राधान्य

२) २.०० हे. ते ४.०० हे. पर्यंत द्वितीय प्राधान्य

३) ४.०० हे. ते ६.०० हे. पर्यंत तृतीय प्राधान्य

५. शेतकरी स्वतः शेती विकासाची कामे हाती घेण्यास उत्सुक असावा.

६. एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा लाभ मिळणार नाही याची खातरजमा करुन योजनेतील घटकांचा लाभ द्यावा.

७. लाभार्थीना लाभ देतेवेळी समूह विकास (Cluster approach) हा दृष्टीकोन समोर ठेवून मागास तालुक्यातील अत्यंत मागासलेल्या गावाची निवड करुन प्राधान्याने लाभ देण्यात यावा.

(तीन) योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी:-

या योजनेतर्गत निवड करण्यात येणा-या प्रत्येक लाभार्थीसाठी योजना राबविण्याचा कालावधी दोन वर्षांचा राहिल. म्हणजेच लाभार्थीची निवड झालेले वर्ष व त्यांचे पुढील वर्ष अशा दोन वर्षांच्या कालावधीत लाभ देण्यात यावा.

(चार) खर्चाचे निकष:-

उपरोक्त योजने अंतर्गत विहित बाबीवर करावयाच्या खर्चाचे निकष व त्याखालील मार्गदर्शक सूचना परिशिष्ट(एक) मध्ये देण्यात मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

(पाच) प्रकल्प तयार करणे

उपरोक्त योजनेतर्गत लाभार्थीची निवड करण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिका-यांने कृषि अधिकारी (विधयो) यांच्या मार्फत केलेल्या नमुन्यात पात्र लाभार्थीकडुन अर्ज मागवुन घ्यावेत.अशाप्रकारे तयार केलेली यादी गटविकास अधिका-यांने परिच्छेद (सहा) मध्ये नमूद केलेल्या जिल्हा निवड समितीला सादर करावी.

(सहा) जिल्हा निवड समिती :-

या योजनेतर्गत गटविकास अधिका-यांनी तयार केलेल्या यादीमधुन लाभार्थीची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर एक जिल्हा समिती असेल या समितीचे गठन पुढीलप्रमाणे असेल.

१) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. -	अध्यक्ष
२) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी	सदस्य
३) कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, जि.प.	सदस्य
४) भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे जिल्हास्तरीय अधिकारी	सदस्य
५) जिल्हा प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग	सदस्य
६) कृषि विकास अधिकारी, जि. प.	सदस्य सचिव

(सात) लाभार्थीची निवड रद्द करणे:-

लाभार्थीच्या निवडीचे अधिकार परिच्छेद (सहा) मध्ये नमूद केलेल्या समितीला राहतील, परंतु खालील कारणांमुळे काही लाभार्थीची निवड रद्द करावयाची झाल्यास त्याचेही अधिकार वरील जिल्हा स्तरीय समितीस राहतील.

- (१) निवड केलेला शेतकरी मयत झाल्यास.
- (२) निवड झालेला शेतक-यांने आपली सर्व शेतजमीन विकून तो भुमीहीन झाला असल्यास.
- (३) निवड झालेला शेतकरी गाव सोडून इतरत्र कायम राहण्यास गेला असल्यास.
- (४) निवड झालेला शेतकरी शेती विकास योजना हाती घेण्यास उत्सूक नसल्यास.
- (५) निवड झालेल्या शेतक-यांने अर्थसहाय्य घेण्यास नकार दिल्यास.

(६) निवड झालेला शेतकरी योजनेखाली घेतलेल्या अनुदानाचा गैरवापर करत असल्यास .

(७) लाभार्थीची निवड शासनाने विहित केलेल्या निकषानुसार झाली नसल्याचे आढळून आल्यास.

वरिल परिस्थितीमुळे लाभार्थ्यांची निवड रद्द झाल्यास नव्याने लाभधारकांची निवड करतांना खालील मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करावी.

(१) मयत झालेल्या लाभधारकाऐवजी शक्यतो वारसांची निवड करावी व शिल्लक राहिलेले अर्थसहाय्य त्यांना देण्यात यावे.

(२) लाभार्थीनी विक्री केलेल्या जमिनीवर अर्थसहाय्य दिले गेले असल्यास व जमिन विकत घेणारी व्यक्ती जर योजने मध्ये निवडीस पात्र असेल अशा लाभार्थ्यांची निवड करून उर्वरित अर्थसहाय्याचा लाभ त्यास देण्यात यावा.

वरील कारणामुळे लाभार्थ्यांची निवड रद्द करून त्याऐवजी विहित केलेल्या अटीची पूर्तता करणा-या दुस-या पात्र लाभार्थ्यांची विहित पध्दतीने निवड करावी.

(आठ) अनुदानाचा गैरवापर करण्यास प्रतिबंध:-

१) या योजनेत निवड झालेल्या शेतक-यांनी अनुदानाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास, अशा लाभार्थीकडून अनुदानाची वसुली करण्यात येवू नये, मात्र अशा लाभार्थीचे नाव काळ्या यादीत घालून सर्व संबधीत इतर विभागांना ही यादी पाठविण्यात यावी. व त्यांना या योजनेत कोणत्याही प्रकारचा लाभ देवू नये या बाबत दक्षता घेण्यात यावी. या योजनेतर्गत निवड झालेला शेतकरी अर्थसहाय्याचा दुरुपयोग करणार नाही यासाठी योजना राबविणा-या अधिका-यांनी वेळोवेळी भेटी देवून तपासणी करावी व दिलेल्या प्रत्येक भेटीची नोंद त्यांच्या दौ-यांच्या दैनंदिनीत ठेवावी.

२) लाभार्थीची निवड शासनाने विहित केलेल्या निकषानुसार झाली नसल्याचे आढळून आल्यास अशा चुकीच्या निवडीबाबत तसेच लाभधारकाला देण्यात येणा-या अनुदानाच्या रक्कमांबाबत काही गैरव्यवहार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबधीत अधिका-यांकडून लाभार्थ्यांना दिलेल्या अर्थसहाय्याची वसुली करण्यात येईल.

(नऊ) अनुदानाचे स्वरूप / पध्दती:- या योजने अंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यांना देय अनुदानाची रक्कम रोख स्वरूपात न देता वस्तु रुपामध्ये (योजनेतील मंजूर घटक) द्यावयाची आहे व जेथे आवश्यक असेल अशा लाभार्थीचे बँकेत खाते उघडून अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

या योजनेमध्ये तेरा बांबीवर अर्थसहाय्य देण्यात येत असले तरी या सर्वच बांबीचा लाभ लाभार्थ्यांस आवश्यक आहे असे अभिप्रेत नाही. मात्र कोणत्या बाबींची लाभार्थ्यांस निकड आहे हे लाभार्थ्यांस विचारून / निश्चित करून त्याप्रमाणे लाभ देण्यात यावा. या योजनेतर्गत जे लाभार्थी नविन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा रुपये ७०,००० ते रु.१,००,००० इतकी राहिल.(भुजल सर्वेक्षणाच्या नुसार विविध जिल्हयासाठी ठरविण्यात आलेल्या भुस्तरीय खर्चाच्या मापदंडाच्या अधिन राहून देय राहिल.) परंतू जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत त्यांना अनुदानाची मर्यादा रु.५०,०००/- इतकी राहिल.

(दहा) लेखा पध्दती:-

लाभार्थ्यांना देण्यात येणा-या बाबवार अर्थसहाय्याची योजना निहाय, बाब निहाय व लाभार्थी निहाय नोंद करण्याकरिता पंचायत समिती स्तरावर रजिस्टर ठेवण्यात यावे व त्यामध्ये लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या अनुदानाची बाब निहाय नोंद ठेवण्यात यावी. तसेच कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद स्तरावर लाभार्थ्यांना देय व देण्यात आलेल्या लाभ घटकांची नोंद नोंदवहीत ठेवणे अत्यावश्यक आहे. व या नोंदवहीची तपासणी जिल्हा कृषि अधिकारी, (विधयो) यांनी साक्षांकित करणे आवश्यक राहिल. पंचायत समिती स्तरावरील नोंदवहया व अभिलेख जिल्हा कृषि अधिकारी (विधयो) यांनी तपासून तशी नोंद नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. कृषि विकास अधिकारी यांनीही पंचायत समिती स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील सदर नोंदवहीची तपासणी करणे आवश्यक राहिल. सदर नोंदवहया व अभिलेख विभागीय कृषि सह संचालक, कृषि आयुक्तालय स्तरावरील अधिका-यांना त्यांच्या दौ-यांच्या वेळी तपासणी साठी उपलब्ध करून द्याव्यात. लाभार्थ्यांना दिलेल्या अर्थसहायाची लाभार्थी स्तरावर नोंद ठेवण्यासाठी लाभार्थींना नोंद पुस्तिका देण्यात यावी. या नोंद पुस्तिकेत दिलेल्या अर्थसहाय्याची नोंद संबधीत अधिका-यांनी वेळोवेळी न चुकता करावी.

(अकरा) पतपुरवठा आराखडा तयार करणे:-

या योजनेमध्ये ज्या बाबींसाठी १०० टक्के अनुदानाची रक्कम उपलब्ध आहे अशा बाबीकरिता उर्वरित रक्कम ही लाभार्थींनी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमार्फत किंवा स्वतः उभी करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थींची निवड लक्षात घेऊन प्रतिवर्षी बाबनिहाय आराखडा तयार करून जिल्हा अग्रणी बँकेने ठरवून दिलेल्या प्रपत्रात जिल्हा अग्रणी बँकेकडे सादर करावा. तसेच मंजूर होण्याकरिता येणाऱ्या त्रुटीची वेळीच पूर्तता करावी. लाभार्थी ज्या गटात आहे त्या गटात आय. आर. डी. पी. व इतर योजनेत कर्ज मेळावा आयोजित करण्यात येतात त्या मेळाव्यात संबंधित जिल्हा कृषि अधिकारी (विधयो) यांनी हजर राहून सर्व प्रकरणे मंजूर करून घेण्याबाबतची कार्यवाही करावी.

(बारा) खर्चाचे नियोजन:-

प्रत्येक लाभार्थीची आर्थिक स्थिती, त्यांची एकूण जमिन व इतर साधनांची उपलब्धता विचारात घेवून त्या लाभार्थ्यांस कोणकोणत्या बाबींवर अर्थसहाय्य द्यावयाचे आहे. याबाबतचा प्रारूप आराखडा लाभार्थी बरोबर चर्चा करून तयार करावा. अशा प्रकारचा आराखडा तालुका स्तरावर कृषि अधिकारी (विधयो) व जिल्हास्तरावर संबधीत जिल्हा कृषि अधिकारी (विधयो) यांनी तयार करावा व त्याप्रमाणे दोन वित्तीय वर्षात बाबवार खर्चाचे नियोजन करण्यात यावे.

(तेरा) मासिक प्रगती अहवाल:-

योजनेचा मासिक प्रगती अहवाल विहित केलेल्या प्रपत्रात प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत कृषि आयुक्तालयाकडे पाठविण्यात यावा व कृषि आयुक्तालयाने एकत्रित अहवाल प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत शासनास सादर करावा.

(चौदा) प्रसिध्दी:- या योजनेची माहिती सामान्य लोकांना व्हावी या दृष्टीने कृषि आयुक्तालयातील कृषि माहिती अधिकारी तसेच विभागीय कृषि सह संचालक यांनी तसेच जिल्हा परिषद स्तरावर कृषि विकास अधिकारी यांनी या योजनेस जास्तीत जात प्रसिध्दी द्यावी. त्यासाठी त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील स्वयंसेवीसंस्थांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत देखील प्रसिध्दी द्यावी. या योजनेची माहिती पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी (विधयो) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेतील जिल्हा कृषि अधिकारी (विधयो) यांच्याकडे उपलब्ध राहिल.
